

ELEGANT MARBLES AND GRANI INDUSTRIES LIMITED

Registered Office: E-7/9, RICCO Industrial Area, Abu Road, 307026, Rajasthan... CIN: L14101R1984PLC003134 Telephone: 022-24960771 Fax: 022-24930782

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Thirty-Seventh Annual Meeting (AGM) of the members of the Company will be held on Wednesday, July 13, 2022 at 09.00 a.m. at the Registered Office of the Company at E- 7/9, RICCO Industrial Area, Abu Road-307 026, Rajasthan to transact the business as set forth in the Notice of the AGM.

The Integrated Annual Report for the financial year 2021-22 including the Notice convening the AGM has been sent to the members of the Company electronically to those members who have registered their e-mail address with the Depositories/Companies.

The Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Thursday, July 07, 2022 to Wednesday, July 13, 2022 (both days inclusive) for the purpose of Final Dividend and 37th AGM of the Company.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the Meeting by electronic means ("e-voting").

The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the Meeting (in person) and cast their vote(s) again.

The communication relating to remote e-voting is given in the Notice convening the AGM, uploaded on the website of the Company at www.elegantmarbles.com and on the website of CDSL at www.evotingindia.com.

Members who have not updated their bank account details for receiving the dividends directly in their bank accounts through electronic clearing service or by other means, may follow the following instructions to do so

Physical holding: Send hard copies of the following details/documents to the registrar Universal Capital Services Private Limited C101, 247 Park, LBS Road, Vikhroli West, Mumbai - 400083. (Latest by July 4, 2022)

Demat holding: Members holding shares in electronic form are requested to update their electronic bank mandate with their respective DP's

By Order of the Board of Directors Sd/- Rajesh Agrawal Chairman and Managing Director

PIRAMAL CAPITAL & HOUSING FINANCE LTD.

Regd. Office Address:- Unit No. 601, 6th Floor, Amit Building, Agastya Corporate Park, Kamani Junction, L.B.S. Marg, Kuria West, Mumbai- 400070 CIN: L65910MH1984PLC032639

NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC AT LARGE THAT THE PIROMAL CAPITAL & HOUSING FINANCE LTD (FORMERLY KNOWN AS DEWAN HOUSING FINANCE CORPORATION LIMITED)

The customers who are being served from the location which is being closed will be serviced from the new location from 23rd Sep 2022 onwards.

Place: Mumbai For Piramal Capital & Housing Finance Ltd Sd/- Date: 16.06.2022

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that the undersigned are investigating the title of (1) ANITA LALIT AGARWAL, (2) LALITKUMAR OMPRAKASH AGARWAL, both residing at Flat No. 7 and 8, Vishwamitra CHS Limited, Plot No. 292, J N Patil Marg, Chembur, Mumbai 400071 in respect of the immovable property more particularly described in the Schedule hereunder ("Property").

All persons having any claim in respect of the aforesaid Property by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession, easement, trust, bequest, possession, assignment or encumbrance or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing together with copies of supporting documents, to the undersigned at our address mentioned herein below, within 15 (fifteen) days from the date of publication hereof, failing which, such claims or objections, if any, will be considered to have been waived and/or abandoned for all intents and purposes and our clients shall proceed with the purchase without any recourse or reference to any such right or claims.

SCHEDULE I Description of the Property A commercial / factory premises being ground floor Lekraj Manoharal Agrawal Building situated on the Ground Floor admeasuring 963 square feet carpet area situated at Waman Tukaram Patil Marg, Chembur, Mumbai - 400071, with the land underneath therein situated at Borla, Chembur, of the Mumbai Suburban District and in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban (within Greater Mumbai), the land on which the factory building is situated bearing Survey No. 53, Hissa No. 1-B, CTS No. 426 (part) of Village Borla, Taluka : Kuria assigned to municipal taxes under Ward No. M-5308 (2).

Sd/- Adv. Harsh Ganesh Sheth Address- A1203, Sky Flama, Dosti Flamingos, T.J. Road, Near Sewri Naka, Sewri (West), Mumbai - 400015, Maharashtra

PUBLIC NOTICE

THE NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC THAT WE HAVE BEEN INSTRUCTED TO INVESTIGATE THE TITLE OF RAMESH RANCHHODAS PAREKH (HUF), through its Karta and Manager Mr. Ramesh RANCHHODAS PAREKH, having address at A/502, Swapaok, Dixit Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057, with respect to the scheduled property.

And therefore any person having or claiming to have any right, title, interest to or in the scheduled property or in any part thereof (save and except the rights of the tenants in respect of their residential premises in the building known as Meena House (Previously known as Jitendra Kunj) or any claim by way of or under or in the nature of any agreement, license, mortgage, sale, lien, gift, trust, inheritance, charge, etc. should inform to the undersigned within Fourteen days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim. If objection is not received within Fourteen days it will be presumed that no such claim exists and the title of the said RAMESH RANCHHODAS PAREKH (HUF), to the scheduled property will be certified accordingly.

SCHEDULE OF THE PROPERTY ALL THAT piece and parcel of land admeasuring 633.20 Sq. Meters, bearing C.T.S. No. 96, 96/1 to 8 of Village Malad North, Taluka Borivali, District - Mumbai Suburban situate at Parekh Gully, Off. S.V.Road, Kandivali (West), Mumbai - 400 067 Dated this 16th day of June, 2022.

Sd/- KIRTI NAGDA & ASSOCIATES Advocates and Notary, 605, 6th Floor, "C" Wing, Eastern Court CHS Ltd., Above Barista Restaurant, Tejpal Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057

PUBLIC NOTICE

BEFORE THE DEBTS RECOVERY TRIBUNAL-2 AT BANGALORE No. 4, First Floor, Jeevan Mangal (LIC Building), Residency Road, Bengaluru-560 025.

Between: Bank of Maharashtra... Applicant And: Sri. Anupama Sandip Hulgoi and others... Defendants

Summons issued under Rule 23 (VII) OF THE DEBTS RECOVERY TRIBUNAL (PROCEDURE) RULES 1993 TO To, Defendant No. 2, 2. Avinash Ramachandra Kulkarni, S/o Ramachandra Kulkarni, R/t No. 03, Amulga Co-op Housing Society, Mali Colony, Sanjay Desai Marg, Solapur, (Maharashtra)-413003.

Whereas the applicant has instituted original application under Section 19 of the Recovery of the Debts Due to Banks and Bankruptcy Act, 1953, against you for the recovery of sum of Rs. 39,32,058/- (Rupees Thirty Nine Lacs Thirty Two Thousand and Ninety Nine only) with current and future interest, cost and other reliefs. You are hereby required to show cause within 30 days from the date of publication of the summons or before 20-09-2022 at 10.30 AM in the forenoon in person or by a Pleader/Advocate duly instructed as to why the relief prayed for should not be granted.

Given under my hand and by the seal of this Tribunal on 07-06-2022.

Authorized Officer: ICICI Home Finance Limited, ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051

Corporate Office: ICICI HFC Tower, JB Nagar, Andheri Kuria Road, Andheri East, Mumbai- 400059 Branch Office: Ground Floor, HFC Tower, Andheri Kuria Road, J.B. Nagar, Andheri(E), Mumbai- 400059

Branch Office: 1st Floor, Indira Heights, Near Pramod Mahajan Garden, Opposite to Dongri Vastu Group, Old Gangapur Naka, Nashik 422005

Branch Office: City Survey No.1976B/1+2 India Garage, South Western Corner, 1st Floor of India Plaza Complex, Jilha Peth Swatantra Chowk, Jalgaon- 425001

Branch Office: Office No. 105 to 107, 1st Floor, Plot No. 29, Ayre, AAI CHS Ltd., Kelkar Road, Ramnagar, Dombivali (E)- 421201

Branch Office: 2nd Floor, Office No. 203, Sai Midas, Opposite Patiyala House, Nagar, Manmad Road, Savevi, Ahmednagar- 414003

Branch Office: Premises No. 201, 2nd Floor, West View, Opp. ICICI Bank, Veer Savarkar Road, Thane- 400602

Branch Office: 1187/22 Venkatesh Meher, 2nd Floor, Ghole Road, Shivaji Nagar, Pune- 411005

Whereas The undersigned being the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Home Finance Company Limited.

Table with 5 columns: Sr. No., Name of the Borrower/Co-borrower/ Loan Account Number, Description of property/ Date of Possession, Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.), Name of Branch. Contains 21 entries of defaulted loans.

The above-mentioned borrowers/s (guarantors/s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Registered office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051. Corporate Office: ICICI HFC Tower, JB Nagar, Andheri Kuria Road, Andheri East, Mumbai- 400059. Branch Office: Ground Floor, HFC Tower, Andheri Kuria Road, J.B. Nagar, Andheri(E), Mumbai- 400059.

Whereas The undersigned being the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Home Finance Company Limited.

Table with 5 columns: Sr. No., Name of the Borrower/Co-borrower/ Loan Account Number, Description of property/ Date of Possession, Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.), Name of Branch. Contains 21 entries of defaulted loans.

The above-mentioned borrowers/s (guarantors/s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Public Notice For E-Auction Cum Sale (Appendix - IV A) (Rule 8(6))

Sale of Immovable Property mortgaged to IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infotech Housing Finance Ltd.) (IIFL, IIFL) Corporate Office at Plot No. 38, Jyodhy Vihar, Phage-IV, Gurgaon-122015 (Haryana) and Branch Office at: IIFL House, Sun Infotech Park Road, 16F, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604.

Whereas the Authorized Officer ("AO") of IIFL-HFL had taken the possession of the following properties pursuant to the notice issued under Section 13(4) of the Act in the following loan accounts/prospects nos. with a right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS & AS WHAT IS BASIS" for realisation of IIFL-HFL's dues, the details are given below and are being offered for sale on the website: www.bankauctions.com

Table with 5 columns: Borrower(s)/Co-Borrower(s)/Guarantor(s), Demand Notice Date and Amount, Description of the Immovable property/ Secured Asset, Date of Symbolic Possession, Reserve Price. Contains 10 entries of auctioned properties.

Mode of Payment: All payment shall be made by demand draft in favour of "IIFL Home Finance Limited" payable at Gurugram or through RTGS/NEFT. The accounts details are as follows: a) Name of the account:- IIFL Home Finance Ltd., b) Name of the Bank:- Standard Chartered Bank Ltd., c) Account No:-53105066294, d) IFSC Code:-SCBL0336025 or through Payment Link: https://quickpay.iiflfinance.com

1. For participating in e-auction, intending bidders register their details with the Service Provider 'https://www.bankauctions.com', well in advance and has to create the loan account, login ID and password. Intending bidders have to submit / send their "Tender FORM" along with the payment details towards EMD, copy of the KYC and PAN card at the above mentioned Branch Office.

2. The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the auction, the closing time will be automatically extended for 5 mins.

3. The successful bidder should deposit 25% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount within 15 days from the date of confirmation of sale by the secured creditor. All deposit and payment shall be in the prescribed mode and balance.

4. The purchaser has to bear the cost, applicable stamp duty, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges, land and all other incidental costs, charges including all taxes and rates outgoings relating to the property.

5. Bidders are advised to go through the website https://bankauctions.com and https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction for detailed terms and conditions of auction sale & auction application form before submitting their Bids for taking part in the e-auction sale proceedings.

6. For details, help procedure and online training on e-auction prospective bidders may contact the service provider E mail ID:- support@bankauctions.com. Support Helpline Numbers: 0291981124/25/26 and any property related query Mr. Viral Gala at 7330321217 E mail:- viral.gala@iifl.com. Mr. Nitin Bhat at 898903883, Email:- nitin.bhat@iifl.com

7. Notice is hereby given to above said borrowers to collect the household articles, which were lying in the secured asset at the time of taking physical possession within 7 days, otherwise IIFL-HFL shall not be responsible for any loss of property under the circumstances.

8. Further the notice is hereby given to the Borrowers, that in case they fail to collect the above said articles same shall be sold in accordance with Law.

9. In case of default in payment at any stage by the successful bidder / auction purchaser within the above stipulated time, the sale will be cancelled and the amount already paid (including EMD) and the property will be again put to sale.

10. AO reserves the rights to postpone/cancel or vary the terms and condition of tender/auction without assigning any reason therefor. In case of any dispute in tender/auction, the decision of AO of IIFL-HFL will be final.

15 DAYS SALE NOTICE UNDER THE RULE 9 SUB RULE (1) OF SARFAESI ACT, 2002 The Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date of Tender/Auction, failing which the property will be auctioned/sold and balance dues if any will be recovered with interest and cost

Place: Raigad, Date: 16-June-2022 Sd/- Authorised Officer, IIFL Home Finance Limited.

IL&FS Investment Managers Limited

Regd. Office : The IL&FS Financial Centre, Plot No. C-22, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051

Website : www.iiflindia.com Email : investor.relations@iiflindia.com Tel. No. : +91 22-26533333 CIN : L65999MH1986PLC147981

NOTICE (for the attention of Equity Shareholders of the Company)

Sub : Mandatory Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

This Notice is published pursuant to provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 (Act) read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (IEPF Rules) which requires the Company to transfer the shares for which dividend has not been claimed for 7 (seven) consecutive years to Investor Education and Protection Fund (IEPF), a Fund constituted by the Government of India under Section 125 of the Companies Act, 2013

Therefore, Notice is hereby given to the shareholders that the Company will be proceeding to initiate action for transmission of shares of the shareholders whose Dividend is unclaimed for more than seven years

The Company has been sending reminder letters to the shareholders with a request to claim their outstanding dividend amount. Details of such unclaimed dividend are also regularly updated on the website of the Company at http://iiflindia.com/unclaimed_dividend.aspx.

Please note, in case, the outstanding dividend amounts are not claimed, the underlying shares held in the accounts of the Shareholder(s) (either in Electronic / Physical mode) will be transferred to DEMAT Account of IEPF without further notice to the Shareholders.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority pursuant to the said Rules, further any corporate benefit, including dividend, arising out of such shares shall be credited in favour of IEPF

The shareholders may note that the Company has uploaded the updated list of such shares that are liable to be transmitted to IEPF on its website at http://iiflindia.com/TransferShares_IEPF.aspx, where the Shareholders may verify the details of unclaimed dividend and the shares liable to be transmitted to IEPF.

To claim unpaid dividend or in case you need any information/clarification, please write to or contact our RTA M/s. Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai 400083, Tel. No. (022) 49186270, e-mail: iepf.shares@linkintime.co.in. Please provide following details in all your communications: 1. Name of the Company, 2. Folio No. or DP and Client ID, 3. Name of shareholder, 4. Contact No., 5. Email ID. Also provide self-attested KYC documents of the shareholder like PAN, cancelled cheque leaf along with latest utility bill as address proof.

After the shares have been transferred to IEPF, the shareholders can claim the said shares from IEPF Authorities, by filing e-form No. IEPF-5, as prescribed under the said Rules.

For IL&FS Investment Managers Limited Sd/- Sanjay Mitra Director Company Secretary

MUMBAI BUILDING REPAIR AND RECONSTRUCTION BOARD

(Unit of MHADA) e-TENDER NOTICE

The Executive Engineer D-3 Div. M.B.R. & R. Board, invite sealed tenders in B-1 forms (Percentage rates) from the eligible contractor's who are registered With MHADA/M.C.G.M./CIDCO/PWD/CPWD/MJP/MDC/BPT/MES/ Indian Railway or any Govt./Semi Govt.organisation of appropriate Classes as shown in column No. 10 for repair works of cessed building as under

Table with 10 columns: Sr. No., Name of work, Amount put to tender Rs., Earnest money Rs., Security Deposit Rs., Cost of Blank Tender Rs., Date & time of issue of Blank tender, Date & time of Receipt of sealed tender, Time limit, Class of contractor. Contains 3 entries of repair work.

- 1. Blank tender form shall be issued only on production of original or photostet copies (duly attested) of valid registration and certificate of previous experience of similar nature of work done..
- 2. The Blank Tender will be issued by the Executive Engineer D-3 Divn. M.B.R. & R. Board, at 89-95 Rajani Mahal, Tardeo Road, Mumbai- 400 034, as per column No.7. and will be received in the same office as per column No. 8 Sealed tender will be opened if possible on the last date in the office Executive Engineer D-3 Div. M.B.R. & R. Board.
- 3. Sealed tender shall be submitted as per the methodology of submission of tender given in detailed tender notice and other conditions mentioned in tender copy.
- 4. The Contractors who are not registered in MHADA should produce certified copy of affidavit duly notarised that they are not black listed in Govt. or Semi-Govt. Organisation at the time of Submission of tender forms.
- 5. Copy of Affidavit regarding completeness and truthfulness of documents submitted of Rs.500/- Stamp paper before Executive magistrate Notary.
- 6. Earnest money deposit shall be paid in the form of short term deposit receipt for the period of the one year issued by the nationalised / schedule banks and endorsed in the name of Chief Account Officer, M.B.R. & R. Board, Mumbai.
- 7. If offer quoted is upto below Estimated cost, then please follow the rule of P.W.D. G.R Dated 26/11/2018 towards performance security other than security mentioned in the tender Notice and DTP
- 8. Bids from Joint venture are not acceptable
- 9. In case of the rates quoted by lowest bidder less than estimation & L1 bidder failed to submit Additional Performance Security Deposit within 8 days then if L2 is agree to L1 below percentage amount, then offer will be accept 2N lowest Bidder for more information please Follow DTP.
- 10. It is necessary that a contractor shall have a Civil Engineer having minimum five years experience similar type work and other supervising officer.
- 11. The experience of the sub contractor and tools and plants owned by him will not be considered
- 12. Right to reject any one or all tenders are reserved by the competent Authority
- 13. Registration Certificate under GST is Compulsory. As per Maharashtra Goods and services Tax Act 2017, all the indirect taxes like VAT sales Tax etc replaced by Goods & Service Tax. Wherever such indirect taxes mentioned in DTP should be read as Goods & service Tax. The registration of G.S.T. is mandatory and G.S.t will be deducted from the bill as per prevailing rate.

MHADA - Leading Housing Authority in the Nation CPRO/A/307 Sd/- Ex. Engineer "D-3" Div. M.B.R. & R. Board, Mumbai

जाहीर सूचना

सर्व संबंधितांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या माहितीकरिता याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील नमूद सोन्याचे दामिने हे खालील नमूद सोने कर्ज खात्यांतर्गत, **दि फेडरल बँक लि. अंधेरी (पश्चिम)** शाखेकडे तारण आहेत ते विमोचनाकरिता थकीत आहेत आणि जे बाबत सूचना पाठवूनही विमोचित करण्यात आलेले नाहीत, ते दि. २३.०६.२०२२ रोजी स. ११ वा. पर्यंत न सोडविल्यास खाजगी विक्रीद्वारे फेडरल बँक लि., शाखा मुंबई अंधेरी, ८, ९, १० लारम सेंटर, एस व्ही रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५८ विकण्यात येतील.

कर्ज खाते क्रमांक	खाते धारक नाव	कर्ज खाते क्रमांक	खाते धारक नाव
११७६६१०००३१५१४	संतोष नारायण धरकर	११७६६१०००३०६९४	शेख आरिफ झफ्फर बाशा शेख
११७६६१०००३१५८८	विनायक एम वैनानकर	११७६६१०००३०७०२	शेख आरिफ झफ्फर बाशा शेख

११७६६१०००३०६८६ शेख आरिफ झफ्फर बाशा शेख

टिकाण: अंधेरी (पश्चिम)
दिनांक: १६.०६.२०२२
सही/- दि फेडरल बँक लि. करिता प्राधिकृत स्वाक्षरीकरा

The spirit of Mumbai
is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

कर्नाटका बँक लिमिटेड
मुंबयी कार्यालय: मंगळूर-५७५००२

मुख्य कार्यालय: मंगळूर-५७५००२
सीआयएल: एल८५११०६९२२१पीएलसी००११२८

पुणे कार्यालय: मुंबई, २रा मजला, ई-ब्लॉक, सी. ०२२-२६५७२०४/१३/१६
सी. ०२२-२६५७२०४/१३/१६
ई-मेल: mumbaiarm@kbank.com
वेबसाईट: www.karnatakabank.com

पुणे कार्यालय: मुंबई, २रा मजला, ई-ब्लॉक, सी. ०२२-२६५७२०४/१३/१६
सी. ०२२-२६५७२०४/१३/१६
ई-मेल: mumbaiarm@kbank.com
वेबसाईट: www.karnatakabank.com

ज्याअर्थी, कर्नाटका बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिव्हील/ट्रिब्यूनल अंतर्गत दि. २०२२ (हायड्रो ग्रेड) "मर अंज" अन्वये आणि सर अंतर्गत कस १३(१३) सहायता सिव्हील/ट्रिब्यूनल (एफकोसिटी) रुस, २०२२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकाऱ्यांना वार कस किंमत १५.००.२०२२ रोजी सर अंतर्गत कस १३(१) अन्वये एक मागणी सूचना जारी करून कर्नाटका १) श्री. ज्योतीरामाई सुंदरनाथ गुमा, के. सुंदरनाथ गुमा बाबा मुलगा, २) सी. चंपादेवी सुंदरनाथ गुमा, के. सुंदरनाथ गुमा बाबा पत्नी, ३) सी. गीता ज्योतीरामाई गुमा, ज्योतीरामाई गुमा बाबा पत्नी, ४) श्री. अलोक रंजन सुंदरनाथ गुमा, के. सुंदरनाथ गुमा बाबा मुलगा, ५) श्री. विधान चंद सुंदरनाथ गुमा, के. सुंदरनाथ गुमा बाबा मुलगा, ६) सी. सुमित्रा अजय गुमा, के. सुंदरनाथ गुमा बाबा मुलगी, सर्व १ ते ६ राहतात येथे: ए/८, मेठुरी चाल, तुंगा गाव, सरसीव्हीर गाव, पर्वत, मुंबई-४०००७२ ह्यांना सुचवत नमूद केलेली रकम क्र. १३, १४, ०४३.९० (रुपये तेरा लाख चौदा हजार तेचोळीस आठ निव्वड पैसे माग) ची परतणे सर सुचवण्या प्रामाण्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले आहे.

रकमेची परतणे करणारा कर्नाटका असमर्थ ठरल्याने, दिनांक ०९.०४.२०१९ रोजीची सूचना विशेषतः कर्नाटका आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नव्याखरीकरांनी प्राधिकृत अधिकारी या नात्याने येथे खालील नमूद केल्या मिळकतीचा कज्या या सुचवण्या विस्तारास आणि सर अंतर्गत कस १३(४) सहायता सर रकमच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकाऱ्यांना वार कस ह्या १० जून २०२२ रोजी घेता. तारण मागच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात अंतर्गत कस १३ चे उप-कसम (C) चा तरतुदीकडे कर्नाटकाचे लक्ष वेधले जात आहे.

विशेषतः कर्नाटका आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, ह्या मिळकतीची व्यवहार करू नये व ह्या मिळकतीची केलेला कोणताही व्यवहार हा कर्नाटका बँक लि. दादा पत्रिचम आता बांद्रा पत्रिचम शाखेकडे एकत्रित करिता २०.१२.२०१८ रोजीप्रमाणे पोस्टरोलुएल खाने क्र. ५७७००१०००३७०१ मधील रु. १३,१४,८३७.९० (रुपये तेरा लाख चौपाचव हजार आठशे सवोतीस आठ निव्वड पैसे माग) अंकित २६.१२.२०१८ पासून पुढील त्याच आणि परिलेख या कमेसाठी घ्याव्यात राहिल.

स्थापक मिळकतीचे धर्षण:-
गणेश नगर, मालवणी, मालाड पश्चिम, मुंबई-४०००७७ येथे स्थित बिल्डिंग क्र. २६/६०बी/१, मोजमापित क्षेत्र ३०५.९१ चौ.फूट (हजार आठशे लेटर प्रमाणे) मधील बी/२ विंग च्या पहिल्या मजल्यावरील रहिवासी फ्लॅट क्र. १०२ हे सर्व ते भाग आणि विभाग (बुरुडमई महानगरपालिकेच्या बॉर्ड क्र. पी-नॉर्थ च्या हद्दीमधील आणि मुंबई उपनगर विभागाच्या नोंदीकृत जिल्हा आणि उप-जिल्हामधील सी.टी.एस. क्र. ६/ए धारक जमिनीवरील बांधकामित) सिमावद्ध द्वाः पूर्व: बिल्डिंग क्र. ५९/ई, पंचरत्न, महाडा, पश्चिम: डी.पी. रोड, श्री. सेवेतील खांडावाला मार्ग लगत, उत्तर: बिल्डिंग क्र. ५९/ए, पंचरत्न, महाडा, दक्षिण: अंगद गी.पी. रोड.

प्राधिकृत अधिकारी,
कर्नाटका बँक लि.

दिनांक: ०९.०६.२०२२ टिकाण: मुंबई

मुंबई कर्ज वसूली न्यायाधिकरण क्र. ३
वित्त मंत्रालय, भारत सरकार

सेक्टर ३०ए, रघुनीला मॉल बाजूला, वाशी रोडचे स्टेशन जवळ, वाशी, नवी मुंबई-४०० ७२२.

वसूली कार्यवाही क्र. १०१ सन २०१८

पार क्र. १३
.....प्रमाणपत्र धारक

बँक ऑफ महाराष्ट्र
विक्रम
मे. अंबुका इन्फोकॉर प्रा. लि. आणि अन्य
विक्रीची उद्घोषणा मांडण्याकरिता सूचना

१. मे. अंबुका इन्फोकॉर प्रा. लि., नॉर्थ कार्यालय येथे: आय-४, त्रिगुल अपार्टमेंट्स, ए.बिल्डिंग, सिटी सोसायटी, चेंबूर, मुंबई-४०० ०१४.

२. श्री. नवनील सिंग गोगिया, येथे: सी/ओ मे. अंबुका इन्फोकॉर प्रा. लि., आय-४, त्रिगुल अपार्टमेंट्स, ए.बिल्डिंग, सिटी सोसायटी, चेंबूर, मुंबई-४०० ०१४ येथे सुद्धा: आर/ओ. फ्लॅट क्र. १००४ आणि १००५, श्रीजी हार्दिस, सी विंग, सेक्टर ४६ ए, पाचव्या बॉय रोड, नेरळ, नवी मुंबई-४०००४४.

३. श्री. सिमरत कौर गोगिया, येथे: सी/ओ मे. अंबुका इन्फोकॉर प्रा. लि., आय-४, त्रिगुल अपार्टमेंट्स, ए.बिल्डिंग, सिटी सोसायटी, चेंबूर, मुंबई-४०० ०१४ येथे सुद्धा: आर/ओ. फ्लॅट क्र. १००४ आणि १००५, श्रीजी हार्दिस, सी विंग.

ज्याअर्थी समानांतर्गत पीढास अधिकारी यांनी त्याच आणि पहिल्याबाबत क्र. १२,५२,९५,७४६/- (रुपये बारा कोटी बावन्न लाख पंचपाचव हजार आठशे सवोतीस आठ निव्वड पैसे) किंवा निम्न खालील चुकती करण्याकरिता ए.ओ. क्र. ३७५ सन २०१५ मधील वसूली प्रमाणपत्र निर्मित केले होते. ज्याअर्थी तुम्ही कोणी यांनी कस चुकती केली नाही आणि निम्नव्याखरीकरांनी खालील नमूद मिळकती जप्त केल्या आणि त्यांच्या विक्रीचे आदेश दिले.

तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की विक्रीची उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता ०८.०८.२०२२ निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला उद्घोषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकरिता आणि सर मिळकती किंवा त्यांच्या कोणत्याही भागाची संवर्धित कोणताही बाज, प्रभार, दावे किंवा दाखिले निम्नव्याखरीकरांना कळविण्यासाठी याद्वारे बोलविण्यात येत आहे.

स्थापक/जंम मिळकतीचे विक्रीची सूचना
फ्लॅट क्र. १००४ आणि १००५, श्रीजी हार्दिस, सी विंग, सेक्टर ४६ ए, पाचव्या बॉय रोड, नेरळ, नवी मुंबई-४०००४४.

सर ६.०५.२०२२ रोजी माग्या हसने आणि न्यायविकरणच्या सिक्क्यासह दिले.

सही /-
(लेखक कुमार)
वसूली अधिकारी-II, कर्ज वसूली न्यायाधिकरण-३

बँक ऑफ बड़ौदा
Bank of Baroda

डोनल स्ट्रेचू असेट रिकव्हरी शाखा : मेहेर चॅंबर, तळमजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, बॅलाई इस्टेट, मुंबई-४०००११. दूरध्वनी : ०२२-४३६८३८०७, ४३६८३८०८, फॅक्स: ०२२-४३६८३८०२ ईमेल : armom@bankofbaroda.co.in

स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना
परिशिष्ट IV-ए आणि II-ए [नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुदी]

सिव्हील/ट्रिब्यूनल (एफकोसिटी) रुस, २०२२ च्या नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुदी सहायता सिव्हील/ट्रिब्यूनल अंतर्गत दि. २०२२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी ई-लिलाय विक्री सूचना.

याद्वारे सामान्य जनते आणि विशेषतः कर्नाटका आणि सर्वसामान्य जनतेच्या माहितीकरिता याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील विलेखित स्थावर मिळकत तारण धर्षणकडे गृहण/प्रभात आहे जिचा कज्या बँक ऑफ बड़ौदा, तारण धर्षणकच्या प्राधिकृत अधिकारींनी घेतला आहे. त्या याद्वारे नमूद तारण घालण्यामधील तारण धर्षणाकडे धर्षणकरीच्या वसूलीसाठी "जे आहे जे आहे", "जे आहे जे आहे", "जे आहे जे आहे" आणि विनाअंतर्गत तत्वांचे विकण्यात येणार आहे. कर्नाटका/हद्दीवार/तारण मसा/राखी किंमत/ई-लिलायची तारीख आणि वेळ, इतर आणि कोणी वादविषयची रकम खालील नमूद केली आहे.

क्र.	कर्नाटका/संचालक आणि हद्दीवारचे नाव आणि पत्ता	स्थावर मिळकतीच्या वर्णनासह काही असल्यास ज्ञात बाज	एकूण धर्षणकरी	ई-लिलायची तारीख आणि वेळ	१) राखीय किंमत आणि २) मिळकतीची उतर रकम ३) कोणी वादविषयची रकम	कज्याची स्थिती (अन्यथित/प्रत्यक्ष)	मिळकतीच्या निरिणाची तारीख आणि वेळ
१	मे. पी. डी. एस्कोमॉट्स (कर्नाटका) ए) २०२, स्पायडर बिल्डिंग, ४१७, एस्कोमॉट्स रोड, अंधेरी हाऊस, मुंबई-४०००११. बी) जेई १०९०, भात डायमंड बोर्स, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई-४०००४५. श्री. पोपलटल दयालभाई काकाडिया फ्लॅट नं. १६, तळमजला, बी-विंग, आझाद सोनली सीएचएस लि., गुजराती मंडळ क्रॉस रोड, टीपीएस क्र. ५, विलेपार्ले (पु.), मुंबई-४०००५७. सी. पुष्पावने पोपलटल काकाडिया फ्लॅट क्र. १६, तळमजला, बी-विंग, आझाद सोनली सीएचएस लि., गुजराती मंडळ क्रॉस रोड, टीपीएस क्र. ५, विलेपार्ले (पु.), मुंबई-४०००५७.	प्लॉट क्रमांक १७८ पैकी (पश्चिम बाजूचा भाग १७८/ए) वरील घर १७४.२० चौ. मी. वड्या रेव्ह्यू, स. क्र. २५४/२ आणि २५५/ए पैकी, सरिता सी.ओ.एच. सोसायटी लि., स्ट्रीट क्र. ११, बीएमसी हेल्थ सेंटर लगत, गंधेची वडला, राजकोटरोड भावनागर, गुजरात-श्री. पुष्पावने पोपलटल काकाडिया यांनी गृहण ठेवलेले, बँकेला माहीत असलेले बाजो: गुनू	एकूण देय-रु. १८०५०९७.९१/- अधिक ०१.१०.२०१५ पासून त्याच आणि परिलेख आणि खर्च वजा तारखेपर्यंत वसूली	०५.०७.२०२२ रोजी १४.०० तास ते १६.०० तास	१) रु. ३६.८६ लाख २) रु. ३६.६९ लाख ३) रु. ०.५० लाख	प्रत्यक्ष तारा	२२.०६.२०२२ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० वा. पर्यंत

विक्रीच्या तारखेवर अटी आणि शर्तीकरिता कृपया <https://www.bankofbaroda.in/e-auction.htm> आणि <https://bapi.in> मध्ये दिलेल्या सिक्का संदर्भ घ्यावा. एफएसटीसी हेल्पडेस्क क्र. ०३३ - २३४०००२०, ०३३ - २३४०००२१, ०३३ - २३४०००२२, ०३३ - ३५०१३२२२, ०३३ - ३५०१३२२२, ०३३ - ३५०१३२२२ आणि ०३३ - ३५०१३२२२. सहाय्य बोलिवार दूर क्र. ०२२-४३६८३८०७ मोबाईल क्र: ९३४७०००६२ वर प्राधिकृत अधिकाऱ्यांना सुद्धा संपर्क करू शकतात.

दिनांक: १५.०६.२०२२
टिकाण: मुंबई
सही/-
प्राधिकृत अधिकारी

आयएल अँड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड

नों. कार्यालय : दी आयएल अँड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड, प्लॉट क्र. सी-२२, जी ब्लॉक, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पु.), मुंबई-४०००४१.
दूर. क्र. : २६९२-२२-२६५३३३३३

वेबसाईट : www.iimindia.com, ईमेल : investor.relations@iimindia.com
सीआयएल : एल६५९९९एमएच१९८६पीएलसी१४७८१

सूचना
(कंपनीच्या समभागधारकांच्या माहितीसाठी)

विषय : इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेशन फंड (आयईपीएफ) कडे कंपनीच्या समभागधारकांच्या अनियमित हस्तांतरण

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२५ अन्वये भारत सरकारकडून घटौत केलेला एक फंड, इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेशन फंड (आयईपीएफ) कडे सलग ७ (सात) वर्षे ज्या साठीच्या लाभांशावर दावा केलेला नाही ते शेअर्स हस्तांतरित करणे कंपनीला ज्यामुळे आवश्यक आहे त्या इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेशन फंड ऑर्गॅनाईटींग (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्स्फर अँड रँड) रुस, २०१६ (आयईपीएफ रुस) सहाय्यक कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या कलम १२४ (६) च्या तरतुदीनुसार ही सूचना प्रकाशित केली आहे.

ज्यामुळे, भागधारकांना याद्वारे सूचना देण्यात येते की, सात वर्षांपेक्षा जास्त काळ ज्यांच्या लाभांशा दावा न करता पडून आहे त्या भागधारकांच्या शेअर्सच्या हस्तांतरणासाठी कंपनी कार्यवाही सुरु करेल.

त्यांच्या थकीत लाभांशा रकमेवर दावा करण्याच्या एका विनंती सह कंपनी भागधारकांना स्मरणपत्रे पाठवत आली आहे. अशा दावा न केलेल्या लाभांशाचे तपशील सुद्धा नियमितपणे कंपनीची वेबसाईट http://iimindia.com/unclaimed_dividend.aspx वर अपलोड केले जात.

कृपया ध्यानात ठेवावे की, जर थकीत लाभांशा रकमेवर दावा केला नाही तर भागधारकांच्या खात्यात (एकरत इलेक्ट्रॉनिक/प्रत्यक्ष स्वरूपात) धारण केलेले त्या अंतर्गतचे शेअर्स, भागधारकांना पुढे कोणतीही सूचना न देता आयईपीएफ च्या डिमेंट खात्यात हस्तांतरित करावे लागतील.

कृपया ध्यानात ठेवावे की, सर रकमनुसार आयईपीएफ ऑर्गॅनाईटींगकडे हस्तांतरित झालेल्या दावा न केलेल्या लाभांशा रकमे आणि शेअर्सच्या संबंधात कंपनी विक्रम कोणताही दावा अणणार नाही, पुढे अशा शेअर्स मधून उद्भवणाऱ्या लाभांशा सहीत कोणताही सहाय्यक लाभ आयईपीएफ च्या नावात जमा होईल.

भागधारकांनी ध्यानात ठेवावे की, आयईपीएफ कडे हस्तांतरित होण्यास पात्र उरलेल्या शेअर्सची अद्ययावत सूची कंपनीने तिच्या वेबसाईटवर http://iimindia.com/TransferShares_IJEPF.aspx वर अपलोड केली आहे, जेथे भागधारक आयईपीएफ कडे हस्तांतरित होण्यास पात्र उरलेले शेअर्स आणि दावा न केलेल्या लाभांशाचे तपशील पडताळू पाहू शकतात.

दावा न केलेल्या लाभांशावर दावा करण्यासाठी किंवा जर तुम्हाला कोणताही माहिती/स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया, आमचे आरटीए मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. सी-१०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी, (पश्चिम), मुंबई - ४०००८३, दूर. क्र. (०२२) ४९९८६२७०, ईमेल : iepf.shares@linkintime.co.in वर संपर्क साधावा किंवा लिहावे. कृपया सर्व पत्रव्यवहारांमध्ये पुढील तपशील घ्यावेत : १. कंपनीचे नाव, २. फोलीओ क्र. किंवा डीपी आणि क्लायंट आयडी, ३. भागधारकांचे नाव, ४. संपर्क क्र., ५. ईमेल आयडी, तसेच पत्ता पुरावा म्हणून अलीकडच्या उपयोगिता देयका सहीत पॅन, रद्द केलेले धनादेश या पासराखे भागधारकांचे स्व-साक्षात्कृत केवळयसी दस्तावेज सुद्धा पुरावावेत.

आयईपीएफ कडे शेअर्स हस्तांतरित केल्यावर, भागधारक सर रकम अंतर्गत विहित प्रक्रियेनुसार ई-फॉर्म नं. आयईपीएफ-४ मधून आयईपीएफ प्राधिकरणाकडून सर शेअर्स परत मागू शकतात.

आयएल अँड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड साठी
संजय मित्रा
कंपनी सेक्रेटरी

टिकाण : मुंबई
दिनांक : १५ जून, २०२२

जाहीर सूचना

तमाम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही परिशिष्टित मिळकतीमध्ये सध्याचे सहमालक म्हणजेच १) जगदीश शाह आणि २) किरण शाह (मयत बाबुबाई उर्फ मगनलाल माणेकलाल शाह यांचे वारसदार आणि कायदेशीर प्रतिनिधी असून) (पहिले मालक) यांच्याकडे परिशिष्टित मिळकतीमध्ये एकत्रित ५०% अविभाजित भाग आहे आणि १) प्रविण नाथालाल शाह, २) पंकज नाथालाल शाह, ३) संजीव नाथालाल शाह, ४) रामा नाथालाल शाह, ५) गीता प्रसन्न देसाई पृथ्वीमीची गीता नाथालाल शाह, ६) अशा परेश पारेख आणि ७) मयत किशोर नाथालाल शाह यांचे वारसदार म्हणजेच शिल्पा केतन हनुमंतीची शिल्पा किशोर शाह आणि जिनेश किशोर शाह (मयत नाथालाल चंद्रभुषण शाह यांच्या वारसदार आणि कायदेशीर प्रतिनिधी) (दुसरा मालक) यांच्याकडे एकत्रित ५०% अविभाजित भाग (पहिला मालक आणि दुसरा मालक एकत्रितरित्या मालक म्हणून संदर्भात.)

कोणत्याही व्यक्तीस परिशिष्टित मिळकतमध्ये वर, विरोधात किंवा कोणताही भाग संदर्भात विक्री, अदलाबदल, वारसा, कज्या, कंत्राट, गहाण (समन्यायी किंवा अन्यथा), भागीदारी, संयुक्त उपक्रम, विकास हक्क, कौटुंबिक व्यवस्था, देवघात, अंत्यदान, तारा, भाडेघरात, कुळविराट, परवाना, धारणाधिकार, प्रभार, वचन, हमी, कर्ज, आग्राम, निषेधना किंवा कोणत्याही इतर जमी. कोणत्याही न्यायालय, न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक, प्राधिकरण यांच्याद्वारे पारित आदेश, निदेश किंवा निकट, सुविधाधिकार, भेट, विश्वस्त, राहण्याचे अधिकार, देखभाल किंवा अन्य काही च्यामार्गे दावा असल्याचे त्यांनी या सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांत २३, ३ रा मजला, एवझामिन प्रेस बिल्डिंग, ३५ दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०० ००१ येथे त्यांच्या कार्यालया निम्नव्याखरीकरांकडे त्यांच्या कार्यालयात पृथ्वी दस्तावेजी पुराव्यासह लेखी सदर सूचित करावा याद्वारे आवश्यक आहे. कसू केल्यास सरदोस दिल्यास आणि त्यागित केला, गृहित धरला जाईल आणि परिशिष्टित मिळकतीच्या संदर्भात मालकाचे नामाधिकार स्पष्ट, पणनयोज आणि कोणताही दावा आणि/किंवा भारांपासून मुक्त असल्याचे मानण्यात येईल.

वरील संदर्भित परिशिष्ट
मुंबई उपनगरच्या मुंबई शहर आणि उपजिल्हाच्या नोंदीत जिल्हाध्यामधील गाव बांद्रा (पूर्वीचा दांडा) च्या सी.टी.एस. क्र. ई/२८५ धारक आताच्या उतर उभरण योजना क्र. ७ च्या क्र. ३७२ धारक जमिनीच्या प्लॉट, मोजमापित ७९६०० चौ.मी. (१५२ चौ. यार्डस संलग्नित) आणि सध्या मोजमापित ७९६.४ चौ.मी. (८५८ चौ. यार्डस संलग्नित) किंवा आतापास मिळकत कार्डनुसारचे ते सर्व भाग आणि विभाग, ३७२, लिंक रोड, खार (पश्चिम), मुंबई-४०० ०५२ येथे स्थित असलेल्या आणि वसलेले तळ अधिक २ (दोन) वरचे मजले समाविष्ट "निर्मल भवन" अशा ज्ञात त्यावर उभी रचना आणि पुढीलप्रमाणे सीमावद्ध उतरस किंवा त्यादिशेस: प्लॉट क्र. ३७३ आणि ३७४, पूर्वस त्यादिशेस: लिंक रोड याद्वारे, दक्षिण किंवा त्यादिशेस: उपनगर योजना ७ खांबे फ्लॅट क्र. ३७४ द्वारे; पश्चिम किंवा त्यादिशेस उपनगर योजना ७ खांबे फ्लॅट क्र. ३७४ आणि ३७८ द्वारे.

दिनांक १६ जून, २०२२.

मे. सी. आर. नायडू अँड कं. करिता
सही /-
(सुदेशकुमार नायडू)
वकील

FORMAT C-2
(For Political party to publish in website, newspaper, TV)

Declaration about criminal antecedents of candidates set up by the party.
(As per the judgment dated 25th September, 2018 of Hon'ble Supreme Court in WP (Civil) No. 536 of 2011 (Public Interest Foundation & Ors. Vs Union of India & Anr.)

Name of Political Party: Bharatiya Janata Party
***Name of Election: Biennial Election to the Maharashtra Legislative Council**
Name of State/UT: Maharashtra

1	2	3	4	5
Sr. No.	Name of Candidate	Name of Constituency	Pending Criminal Cases	Details about cases of conviction for criminal offences
			Name of the Court, Case No. & Status of the case(s)	Description of Offence (s) & punishment imposed
1.	Shri. Ramdas Shankar Shinde	Maharashtra Legislative Council by Members of Maharashtra Legislative Assembly	Karjat Court S.C.C. 622/21- Pending	IPC Sections 341, 188, 269, 270 Rasta Roko etc. Not Applicable Not Applicable

*In the case of election to Council of States or election to Legislative Council by MLAs, mention the election concerned in place of name of constituency.
Note :- (i) The above information shall be published State wise for each State/UT.
(ii) The Matter in newspapers should be published in font size of at least 12.

FORMAT C-2
(For Political party to publish in website, newspaper, TV)

Declaration about criminal antecedents of candidate set up by the party
Name of the Political Party - Indian National Congress
Name of the Election - Maharashtra Legislative Council - From Maharashtra State
Setting up of Candidates
Name of State/UT - Maharashtra

1	2	3	4	5
Sr. No.	Name of Constituency	Name of Candidate	A) Pending Criminal Cases	B) Details about cases of conviction for criminal offences
			Name of the Court, Case No & Status of the Case(s)	Description of offence(s) & Maximum Punishment Imposed
	Maharashtra Legislative Council- From Maharashtra State - Setting up of Candidates	Chandrakant Damodar Handore	Metropolitan Magistrate Court, Mumbai 55/21	In the mater of under section 188, 34 (3) Indian Penal Code 33 & Motor Vehicle Act 1989 Breach of Election code of conduct Breach of restraining order
			Metropolitan Magistrate Court, Vikroli 1463/PS/20 16	Indian Penal Code. 135, 37 (1) Crowd & Arms Breach of Election code of conduct

(S/D)
(Dewanand Pawar)
General Secretary

फूड्स अँड इन्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: ए. एन. हॅरिडिया मार्ग, हॅमिल्टन हाऊस, ३रा मजला, बॅलाई इस्टेट, मुंबई - ४०००३८.
दूर. क्र.: २६९३३३२, ईमेल: writelous@foodsandins.com
नोंदणीकृत कार्यालय: उद्योग भवन, २रा मजला, २९ बालचंद्र हिराचंद मार्ग, बॅलाई इस्टेट, मुंबई ४०००३८ वेबसाईट: www.foodsandins.com
कॉर्पोरेट आयडीएटी क्र.: एल५२००एमएच१९६७पीएलसी०१३३७

समभागधारकांसाठी सूचना
विषय : गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीकडे समभागधारकांच्या हस्तांतरण

ही सूचना कॉर्पोरेट कामकाज मंडळाच्या (एमसीए) अधिसूचित केलेल्या गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि पत्रावा) नियम, २०१६ (आयईपीएफ नियम) च्या तरतुदीअन्वये प्रकाशित करण्यात येत आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १२४(६) मधील तरतुदी, सोबत वाचले जाणारे आयईपीएफनियम, ह्यांच्या संबंधाने, कंपनीद्वारे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे हस्तांतरित करणाऱ्या लागणाऱ्या, न भरेल्या किंवा दावा न केलेल्या लाभांशांबाबतच, अशा न भरेल्या / दावा न केलेल्या लाभांशांशी संबंधित समभाग जे सलग सात किंवा अधिक वर्षे न भरेले / दावा न केलेले असतील तेसुद्धा गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी निलंबन लेखांमध्ये (आयईपीएफ निलंबन खाते) हस्तांतरित करणे आवश्यक असते.

आयईपीएफ नियमांमध्ये नमूद आवश्यकतांचे पालन करत, कंपनीने स्वतंत्रपणे अशा संबंधित भागधारकांना सूचना पाठवली आहे ज्यांच्या भागावरील लाभांशा सलग सात किंवा त्याहून अधिक वर्षे न भरेले / दावा न केलेले आहेत.

संबंधित भागधारक कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण एंजंट लिंक इन टाईम इंडिया प्रा. लि. कडे अर्ज करून न भरेल्या / दावा न केलेल्या लाभांशाचा दावा करू शकतात. हे न केलेल्या संबंधित भाग (भौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण केलेले) कंपनीकडून आयईपीएफकडे हस्तांतरित केले जातील.

अशा समभागधारकांमध्ये जर कोणताही वैध दावा संबंधित भागधारकांकडून गुन्वारा, १५ सप्टेंबर, २०२२ पर्यंत न आल्यास, कंपनी आयईपीएफ नियमांच्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या दृष्टीने सरद भाग आयईपीएफ निलंबन लेखांमध्ये हस्तांतरित करेल. कृपया नोंद घ्या की आयईपीएफच्या नियमानुसार आयईपीएफकडे हस्तांतरित केलेल्या लाभांशाचा दावा न केलेल्या रकमेच्या आणि हस्तांतरित समभाग्यांच्या संदर्भात कंपनीविरोधात कोणताही दावा शिद्ध करणार नाही.

आयईपीएफ निलंबन लेखांमध्ये हस्तांतरित होण्यास पात्र असलेल्या भौतिक स्वरूपात धारण केलेल्या समभागधारकांमध्ये, कृपया नोंद घ्या की त्यांच्या आयईपीएफ निलंबन लेखांमध्ये हस्तांतरणाच्या हेतूसाठी आयईपीएफ नियमानुसार डुलिक्टेड माग प्रमाणपत्रे निर्मित केली जातील आणि अशा डुलिक्टेड माग प्रमाणपत्रांच्या निर्मानानंतर, संबंधित भागधारकांकडे असलेली असलेल भाग प्रमाणपत्रे आपोआप रद्द होतील आणि अप्रवर्ती व अपरक्रम्य मानली जातील. संबंधित भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की कंपनीने लिच्छा www.foodsandins.com वर वेबसाईटवर अपलोड केलेले तपशील ग्राह्य धरवते आणि ही कंपनीद्वारे डुलिक्टेड माग प्रमाणपत्रे निर्मित करण्यासंदर्भात पुढील सूचना मानली जाईल.

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण केलेल्या समभाग्यांच्या संदर्भात, ते डिपॉझिटरीकडे पोहोचवणी सूचना पाठवून आयईपीएफ निलंबन लेखांमध्ये कंपनीद्वारे हस्तांतरित केले जातील.

पंतु भागधारक आयईपीएफ प्राधिकरणाकडून आयईपीएफ निलंबन लेखांमध्ये हस्तांतरित दावा न केलेली लाभांशाची रकम आणि समभाग दोन्हीचा दावा करू शकतात. ह्यासाठी फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये अनिलाने अर्ज भरावा आणि त्याची भौतिक प्रत सही करून (नोंदणीकृत नमुना सहीनुसार) त्याच फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये नमूद केलेल्या आवश्यकतांनुसार आयईपीएफकडे हस्तांतरित केले जातील.

लेख लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
सी-१०१, २४७ पार्क एलबीएस मार्ग विक्रोळी (पु), मुंबई - ४०००८३, दूरध्वनी :